

पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवांसाठी सेवाशुल्क आकारणी करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यसाय विभाग,  
शासन पुरकपत्र क्रमांक- व्हीएचडी-२०२१/प्र.क्र. १८८/पदुम-४

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक ,

मंत्रालय, मुंबई -४०००३२

दिनांक :- १६ सप्टेंबर, २०२४

- वाचा :- १) कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यसाय विभागाचा शासन निर्णय क्र.व्हीएचडी-२०२१/प्र.क्र.-१८८/पदुम-४, दि.२३.०५.२०२२.  
२) आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयीन पत्र क्र.डीडीडी/ ३१/भाग-२ /६८६७/२०२१ पसं-१२, पुणे दि.१९.०७.२०२४.

प्रस्तावना :-

या विभागाचा शासन निर्णय दि. २३.०५.२०२२ अन्वये शेतकरी, पशुपालक यांना पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून दिल्या जाणाऱ्या विविध पशुवैद्यकीय सेवांसाठी सेवाशुल्काची आकारणी करण्यात येत आहे. यामध्ये लहान व मोठे पशुधनस जंतनाशकांचा पुरवठा करणे या बाबीचा समावेश नाही.

२. केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लहान व मोठ्या पशुधनामधील विविध रोगांचे प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार लसीकरणापुर्वी पशुधनाचे जंतनाशन करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने राज्यातील सर्व पशुधनाचे लसीकरणापुर्वी जंतनाशन करण्यासाठी १०० टक्के केंद्र हिश्याचा निधी राज्यास वितरित केला आहे. सदर निधीतून जंतनाशक औषधींचा पुरवठा सुरु आहे.

३. वर नमुद केलेली वस्तुस्थिती विचारात घेवून पशुसंवर्धन विभागामार्फत लहान व मोठे पशुधन यांना औषध पुरविणे या बाबीसाठी रु. १/- प्रति लहान व मोठे पशुधन सेवाशुल्क आकारण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे शासन पुरक पत्र निर्गमित करण्यात येत आहे.

शासन पुरकपत्र :-

४. या विभागाच्या वाचा क्र.१ येथील दि. २३.०५.२०२२ च्या शासन निर्णयातील पृ.१ वरील तक्त्यामधील अ. क्र. १ येथे पुढील मजकुराचा समावेश करण्यात येत आहे.

क्र.	बाब	आकारावयाचे सेवाशुल्क (रूपये)
१	लहान व मोठे पशुधन जंतनाशक औषध पुरविणे	रु.१/-प्रति लहान व मोठे पशुधन

५. उपरोक्त प्रमाणे सेवाशुल्काचे दर दि.२१, सप्टेंबर २०२४ पासून अंमलात येतील.
६. सदर शासन पुरक पत्र वित्त विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्र. ५४२/२०२४/व्यय-२ दि. ०५.०९.२०२४ अन्वये व त्यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
७. सदरचे शासन पुरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संगणक सांकेताक २०२४०९१६१७४२४०७२०१ आहे. सदर शासन पुरकपत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने,

(नि. भा. मराळे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (पशुसंवर्धन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा.राज्यमंत्री (पदुम) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे.
४. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
५. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, जुने वळू संगोपन केंद्र, बडा हनुमान मंदिराजवळ, सिव्हिल लाईन्स, तेलंगखेडी, नागपूर.
६. व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे.
७. सर्व प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन.
८. सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
९. सर्व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद.
१०. सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय.
१२. सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय.
१३. अवर सचिव (पदुम -३), कक्ष अधिकारी (पदुम १, २ व १६) कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. निवड नस्ती (पदुम-४).